GI ENGINEERING SOLUTIONS LIMITED

Regd. Office: 73A SDF-III, SEEPZ, Andheri (East), Mumbai-400 096 Tel No: 022-44884488, Fax No: 022-28290603 CIN: L40109MH2006PLC763731

Website: www. giesl.in; E-mail ID: investors@giesl in

National Stock Exchange of India Limited.

Exchange Plaza, 5th Floor,

Bandra (E), Mumbai - 400 051

Plot No C/1, G Block,

Bandra-Kurla Complex,

Date: 17th October, 2022

Listing Compliance Department Listing Compliance Department

BSE Limited,

1st Floor,New Trading Wing, Rotunda Building, P J Towers,

Dalal Street, Fort, Mumbai – 400 001

Scrip Code: 533048 Symbol: GISOLUTION

Sub: Newspaper Advertisement in Form INC-26 regarding shifting of Registered Office of the Company

Dear Sir/Madam,

We are enclosing herewith the copies of newspaper publication in Form INC-26 regarding shifting of Registered office of the Company, as published in Financial Express (English Edition) and Mumbai Lakshdeep (Marathi Edition) newspapers, both dated 16th October, 2022 in compliance with the provisions of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

The above information is also available on the Company's website at www.giesl.in.

You are requested to take the above information on record.

Thanking you,

Yours Faithfully,

For GI Engineering Solutions Limited

Vishesh Gupta Director (DIN: 00255689)

Encl: a/a

INSTITUTE OF HOTEL MANAGEMENT, **CATERING TECHNOLOGY & APPLIED NUTRITION,** (An Autonomous Body under the ministry of tourism, Govt. of India) Tele no.: 022-24457241 Website :www.ihmctan.edu

e-mail: info@ihmctan.edu

EMPANELMENT NOTICE trade -1. Interior designer and Architect services, 2. Sound and Acoustic System Service Provider. 3. Furniture manufacturer and Supplier. 4 Upholstery and Fabricators. 5. Suppliers of Linen for Hotels. 6. Civi Construction. The empanelment form and empanelment notice documen is available on website www.ihmctan.edu. Last date of submission of completed forms for empanelment is 15.11.2022.



INSTITUTE OF HOTEL MANAGEMENT, **CATERING TECHNOLOGY & APPLIED** NUTRITION, Autonomous Body under the ministry of tourism, Govt. of India)

Tele No.: 022-24457241 Website :www.ihmctan.edu e-mail: info@ihmctan.edu

TENDER FOR MANPOWER SUPPLY

Bid & Financial Bid), up to 15th November 2022, for the Manpowel supply at institute and training center. The terms and conditions o the e-Tender in prescribed pro-formaare available on http://www. ihmctan.edu/PDF/tender. The tenders are to be filled online or https://www.tenderwizard.com Tender forms can be downloaded by interested bidders from 15th October, 2022. Undersigned reserves the

right to reject or any cancel any tender of any bid without assigning

PUBLIC NUTICE to mortgage Flat No. 18, 4th Floor, Shree CHSL, Laxminarayan Lane, Matunga (E), Mumbai-19 (said Property) in favour of Indian Overseas Bank, Sion (Éast) Branch. It is represented that the Original Agreement for

Sale Dated 13.12.1994 & 09.12.2001 in favour of Jitendra N. Galna and A. Ramakrishna respectively, in respect of the said Property have been lost/misplaced and even after the diligent search the same could not be found. If any person/s claim any right over the said documents/Property should put up their claim with the undersigned within 10 days from the date of this notice, failing which any such claim

without any reference to such claim. Dated this day 15th of October, 2022 Sd/-SHUKLA & SHUKLA Advocates Shree Hanuman Building, 3rd Floor, Chamber No. 12, 2, R. S. Sapre Marg, Mumbai 400 002.

in, to or upon the said Property or any part

thereof shall be deemed to have been waived

NATIONAL SEEDS CORPORATION LTD. (A Govt. of India Undertaking-Mini Ratna Company)

CIN No.U74899DL1963GOI003913 RO: Block-AQ, Plot -12, Sector-5, Ph. 033-2367-1077 / 74, E-mail: nsc.kolkata.ro@gmail.com No:- Prodn:-2/NSC: KOL/2022-23/

Dated: 15-10-2022

NOTICE Short term e - Tender Notice for Supply of fresh finished product of CS category of Moong (Greengram), Urd (Blackgram), Groundnut, Sesamum and Mustard. For details, please visit NSC's website

www.indiaseeds.com under Public Notice (Tender / Quotations). Online Bids for above tender must be submitted at NSC e-Portal: https://indiaseeds.enivida.com latest by 14:30 Hrs. of 22-10-2022. Corrigendum / addendum, if any, shall only be published in NSC's website. Regional Manager

CENTRAL RAILWAY

EOI FOR DEVELOPMENT

OF CARGO TERMINALS

Expression of Interest (EOI) is hereby

nvited for Development of Cargo

Terminals over Partially/Entirely on

Railway land over Central Railway under

Gati Shakti Multi Modal Cargo Terminal

policy .: - The Expression of Interest (EOI)

can be accessed on sub section 'CPP

Tenders' of 'Tenders and Suppliers

info' section of Central Railway, website:

https://cr.indianrailways.gov.in

1) Date Of Issue of EOI: 14/10/2022.

2) Last Date and Time to Submit the

EOI: 04/11/2022 at 15:00 hrs. 3) Time of

Opening of EOI: 04/11/2022 at 15:10

hrs. Interested parties may send their EOI

along with the details of proposals to-

CCM (FS), Central Railway, 2nd Floor,

New Administrative Building, D. N. Road,

Mumbai - 400 001. Proposals may also

be sent on email: ccmfscr@gmail.com

Contact Nos.: 8828110963 (Dy. CCM-

FS /Central Railway) 8828110983 (ACM-

FS /Central Railway) 8828433221 (CCI-

No.: C/698/GCT/2021 Date: 13/10/2022

RailMadad Helpline 139

CLASSIFIEDS

PERSONAL

THANKSGIVING

HOLY Spirit thou who

who gives me the

and who is in all

Divine gift to forgive

and forget the wrong

that is done unto me

instances of my life

I do not want to be

with me. I in this short

dialogue want to thank

you for everything and

confirm once more that

separated from you, No

material desire may be

matter how great the

I want to be with you

and my loved ones in

your perpectual glory

"IMPORTANT"

Whilst care is taken prior to acceptance of advertising

copy, it is not possible to verify its contents. The Indian

0070806390-1

forever Amen. ZDS.

makes me see every-

thing and shows me the

way to reach my ideals.

NSC, Kolkata

WESTERN COALFIELDS LIMITED (A Subsidiary of Coal India Limited) Coal Estate, Civil Lines, Nagpur - 440001, Maharashtra, India. Website - www.westerncoal.in

NOTICE

"All the tenders issued by CIL and its Subsidiaries for procurement of Goods, Works and Services are available on websites of Coal India Limited www.coalindia.in, respective Subsidiary Company (WCL www.westerncoal.in), CIL e-procurement portal https:// coalindiatenders.nic.in and Central Public Procurement Portal https://eprocure.gov.in In addition, procurement is also done through GeM Portal https://gem.gov.in". "Give a missed call on toll free number 18002003004 to get our apps"



Head Office, Information Technology Department, Star House-2,8thfloor,C-4, G-Block Bandra-Kurla Complex, Bandra (E), Mumbai-400051.E-mail: Headoffice.it@bankofindia.co.in

> REQUEST FOR PROPOSAL (RFP) for Supply, Implementation, Maintenance and Management of Private Cloud Setup

The captioned RFP is available on Bank's corporate website www.bankofindia.co.in under "Tender" section since 15.10.2022 Subsequent changes if any, will henceforth be uploaded only on the website The last date of submission: 21.11.2022



ASSET RECOVERY MANAGEMENT BRANCH-II 3rd Floor, Canara Bank Building, Adi Marzban Street, Mumbai-400001. **Tel. No.**: (022) 22651128 **Email**: cb6289@canarabank.com

SALE NUTICE E-Auction Sale Notice for Sale or immovable properties under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002

read with provision to Rule 8 (6) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower (s) and Guarantor (s) that the below described immovable properties mortgaged / charged to the Secured Creditor, the **Physical possession** of which has been taken by the Authorized Officer of Canara Bank (eSyndicate), will be sold on "As is where is", "As is what is" basis on **05.11.2022** for recovery of ₹ **6.10.19.047.61** (as on **30.09.2022** plus further interest and charges from 01.10.2022 till the date of realization) due to the ARM II Branch. Mumbai of Canara Bank (eSvndicate) from M/s. Pramukh Closures Pvt. Ltd., 35-K Laxmi Industrial Estate, Andheri (W) Mumbai,

	Eaxini industrial Estato, Andrion (W) Marrisal.										
	Sr. No.	Hoccrintian at the Drangety	Reserve Price (in ₹)	Earnest Money Deposit (in ₹)							
i		All Two Flats Combined together as one single Flat bearing No. S1 & S2 Admn. 130.58 sq. mts situated	Lakhs	₹ 4.23 Lakhs							
	1.	on the 2 nd FIr. of Building "B" constructed in the property known as "DEPOIBATA" situated at Borda within the area of Margoa Municipal Council surveyed	Two Lakhs	(Four Lakh							

Twenty Three

Thousand

Only)

sd/

Margoa, Salcete-Goa. The Earnest Money Deposit shall be deposited on or before **04.11.2022** upto **5.00 p. m.** Details of EMD and other documents to be submitted to service provider on or before

in the City of Margao under Chalta No. 67 of P. T. Thousand

Sheet No. 134 Situated Nr. Pai Palace Hotel, Baroda Only)

04.11.2022 upto **5.00 p. m.** Date of inspection of properties with prior appointment with Authorised Officer as below

Date & Time of Inspection 02.11.2022 between 11:00 a.m. to 2:00 p.m. (with prior appointment)

Date up to which documents can be deposited with Bank is **04.11.2022** upto **5:00 p. m.** For detailed terms and conditions of the sale, please refer the link "E-Auction" provided in Canara Bank's website (www.canarabank.com) or may contact Mr. Paritosh Kumar Chief Manager. Canara Bank, ARM II Branch, Mumbai (Ph. No.: (022) 2265 1128 29 Mob. No. 8828328297) or Mr. Hariom Soni, Manager, (Mob. No. 9454879869) E-mail id: cb6289@canarabank.com during office hours on any working day; or the service provider M/s. C1 India Pvt. Ltd., Udyog Vihar, Phase-2, Gulf Petrochen Building, Building No. 301, Gurgaon, Harvana-122015; Contact Person: - Mr. Haresh Gowda Mob. No. 9594597555 (Contact No.+911244302020 / 21 / 22 / 23 /24 support@bankeauctions.com; hareesh.gowda@c1india.com.

Date: 15.10.2022 **Authorised Officer**, **CANARA BANK** Place : Mumbai

188/ **JUBILANT** PHARMOVA

Jubilant Pharmova Limited

(CIN: L24116UP1978PLC004624) Registered Office: Bhartiagram, Gajraula,

District Amroha - 244223, Uttar Pradesh, India

Email: investors@jubl.com; Website: www.jubilantpharmova.com Phone: +91-5924-267437

NOTICE OF POSTAL BALLOT

Members are hereby informed that pursuant to Section 108 and Section 110 of the Companies Act, 2013, (the 'Act') read with Rule 20 and Rule 22 of the the Companies (Management and Administration) Rules, 2014, Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (the 'Listing Regulations'), General Circular Nos. 14/2020 dated April 8, 2020 and 17/2020 dated April 13, 2020 read with other relevant circulars, including General Circular Nos. 10/2021 dated June 23, 2021, 20/2021 dated December 8, 2021 and Circular No. 3/2022 dated May 5, 2022 issued by the Ministry of Corporate Affairs, Government of India ('MCA Circulars'), and other applicable provisions of the Act and the Listing Regulations, circulars and notifications issued thereunder (including any statutory modification or re-enactment thereof for the time being in force), the Company has sent E-mail along with the Postal Ballot notice dated October 11, 2022 through National Securities Depository Limited ('NSDL') on October 15, 2022, and the Login ID and password to the Members for e-voting who have registered their E-mail IDs with the Depository Participants or with the Company, for seeking approval of the Members of the Company by way of Special Resolutions for Amendments in Jubilant Pharmova ESOP Plan 2018.

The Board of Directors of the Company has appointed Mr. Devesh Kumar Vasisht, Partner of M/s. Sanjay Grover & Associates, Company Secretaries, (Membership No. F8488 and CP No. 13700), as the Scrutinizer for conducting the Postal Ballot process.

Members shall be able to provide their assent or dissent through e-voting only. The Company has entered into an agreement with NSDL for facilitating e-voting to enable the Members to cast their votes electronically. The detailed procedure for e-voting is enumerated in the Notes to the Postal Ballot Notice. Members are requested to note that e-voting shall commence from October 16, 2022 at 9.00 a.m. and ends on November 14, 2022 at 5.00 p.m. (IST). The e-voting module shall be disabled by NSDL for voting thereafter.

In accordance with the above mentioned MCA Circulars, physical copies of the Postal Ballot Notice along with Postal Ballot forms and prepaid Business Reply Envelope are not being sent to the Members. The communication of the assent or dissent of the Members would take place through the remote e-voting system only.

The voting rights of Members shall be reckoned as on October 7, 2022, which is the Cutoff date. The copy of the Postal Ballot Notice is available on the Company's website at www.jubilantpharmova.com, websites of the Stock Exchanges i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com, respectively and on the website of NSDL at https://www.evoting.nsdl.com/. Members who do not receive the Postal Ballot Notice may download it from the above mentioned websites.

Process for those shareholders whose email ids are not registered

 In case shares are held in physical mode please provide Folio No., Name of shareholder, scanned copy of the share certificate (front and back), PAN (self attested scanned copy of PAN card), AADHAR (self attested scanned copy of Aadhar Card) by email to investors@jubl.com or rta@alankit.com.

In case shares are held in demat mode, please provide DPID-CLID (16 digit DPID + CLID or 16 digit beneficiary ID), Name, client master or copy of Consolidated Account statement, PAN (self attested scanned copy of PAN card), AADHAR (self attested scanned copy of Aadhar Card) to investors@jubl.com or rta@alankit.com.

In case of any queries or grievances relating to e-voting, you may contact Mr. Amit Vishal, Assistant Vice President, NSDL, Trade World, 4th Floor, Kamala Mills Compound, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai - 400013, India through e-mail at evoting@nsdl.co.in or on Toll Free No.: 1800 1020 990 and 1800 22 44 30 OR Mr. J.K. Singla, Deputy General Manager, M/s. Alankit Assignments Limited, 205-208, Anar Kali Complex, Jhandewalan Extension, New Delhi-110 055, India through email at rta@alankit.com or on Telephone No.: 011-42541234.

Results of voting shall be declared within 2 working days from the time of conclusion of the remote e-voting. The results of the Postal Ballot shall be communicated to the Stock Exchanges and will be displayed on the Company's website at www.jubilantpharmova.com and on the website of NSDL www.evoting.nsdl.com and at the Registered Office of the Company.

For Jubilant Pharmova Limited Sd/-

Naresh Kapoor Company Secretary ACS No: 11782

FORM NO. INC-26

[Pursuant to Rule 30 the Companies (Incorporation) Rules, 2014] ADVERTISEMENT FOR CHANGE OF REGISTERED OFFICE OF THE COMPANY FROM ONE STATE TO ANOTHER Before the Central Government, Regional Director, Western Region Everest 5th

Floor, 100 Marine Drive, Mumbai, Maharashtra-400002 In the matter of sub-section (4) of Section 13 of the Companies Act, 2013 and

clause (a) of sub rule (5) of Rule 30 of the Companies (Incorporation) Rules, 2014 AND In the matter of GI ENGINEERING SOLUTIONS LIMITED

having its registered office at 73A SDF-III, SEEPZ, Andheri (East), Mumbai

Maharashtra- 400096 Petitioner Notice is hereby given to the General Public that the Company proposes to make application to the Central Government under Section 13 of the Companies Act, 2013 seeking confirmation of alteration of the Memorandum of Association of the Company in terms of the Special Resolution passed at the Annual General Meeting held on September 30, 2022 to enable the Company to change its registered office

from "the State of Maharashtra to the State of Delhi."

Any person whose interest is likely to be affected by the proposed change of the registered office of the Company may deliver either on the MCA-21 portal (www.mca.gov.in) by filing investor complaint form or cause to be delivered or send by registered post of his/her objections supported by an affidavit stating the nature of his/ her interest and grounds of apposition to the Regional Director, Western Region, Everest 5th Floor, 100 Marine Drive, Mumbai, Maharashtra-400002, within fourteen days from the date of publication of this notice with a copy of the applicant company at its registered office at the address mentioned below:

For and on behalf GI ENGINEERING SOLUTIONS LIMITED

Sd/-Suresh Kumar Dhingra Vishesh Gupta Date: 16.10.2022 Whole Time Director Director DIN: 03513272 Place: Mumbai DIN: 00255689

यूनियन बैंक 🕼 Union Bank

Kurla (West) ECB Branch: Sasy Mall, CTS No. 95, Near New Post Office, New Mill Road, Kurla (W), Mumbai- 400 070, **Ph.** 022-2652-4329 / 2652-4336 / cb1475@unionbankofindia.com

APPENDIX IV **POSSESSION NOTICE** [Rule-8 (1)] (For Immovable Property)

Whereas, The undersigned being the authorized Officer of the Union Bank of India. Kuria West Ecb Branch (14752), under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of the powers conferred under Section 13(12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules 2002, issued a Demand Notice dated 27.01.2022, calling upon the Borrower Mr. Ganesh Bhimrao Waghchoure & Mrs. Savita Ganesh Waghchoure to repay the amount mentioned in the notice being Rs 7,66,384.00/- (Rupees Seven Lacs Sixty Six Thousand Three Hundred Eighty Four only) including interest debited upto 29.10.2020 and interest thereon within 60 days from the date of receipt of the said notice.

The Borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has taken Possession of the property described herein below in exercise of powers conferred on him/her under Section 13(4) of the said Act read with Rule 8 of the Security Interest (Enforcement) Rules 2002 on this 13th day of October The borrower in particular and the **public in general** is hereby cautioned not to deal with the

property and any dealings with the property will be subject to the charge of Union Bank of India. Kurla (West) Ecb Branch for an amount of Rs 7,66,384/- and interest thereon. The borrower's attention is invited to the provisions of Sub-section (8) of Section 13 of the Act, in

respect of time available, to redeem the secured assets.

Description of Secured Assets The piece and parcel of freehold Non-Agricultural land property situated at bearing survey No.

32, Hissa No. 16, admeasuring area 1300 Sq. Meters, situated at Village - Adivali Dhokali, Taluka - Ambernath, Dist, Thane., Within the limits of Grampanchayat Adiyali Dhokali and registration Sub-Ulhasnagar-3 and registration Dist. Thane, out of which building "Malang Plaza", Fourth in which Flat/ Shop/ Garage as under Village Sr. No H. No. Flat No. Floor Area

	ADIVALI DHOKALI BUILDINGS NA	32 ME: MALANO	16	404 IN 'A' WING	FOURTH FLOOR	425(SQ.FT) BUILT UP
ı	Date: 13.10.20 Place: Mumba	022	A PLAZA	Authorised Off	icer, UNION B	so ANK OF IND

केनरा बैंक Canara Bank सिंडिकेट Syndicate

ARM-II BRANCH, MUMBAI: 3rd Floor, Canara Bank Building, Adi Marzban Street, Mumbai-400 001. Tel. No.: (022) 2265 1128 / 29 Email: cb6289@canarabank.com SALE NOTICE

E-Auction Sale Notice for Sale of Immovable Property under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with provision to Rule 8 (6) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002

Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower (s) and Guarantor (s) that the below described immovable properties mortgaged / charged to the Secured Creditor, the Possession of which has been taken by the Authorized Officer o Canara Bank, will be sold on "As is where is", "As is what is" basis on 02.11.2022 for recovery of ₹ 2,37,90,21,091.70 (as on 30.06.2021 plus further interest and charges) being dues to Consortium Lenders from M/S. DELTA IRON & STEEL COMPANY PVT. LTD., Office No. 205, 2nd floor, Windfall Tower, Sahar Plaza Complex, Andheri Kurla Road, J. B. Nagar, Andheri (East), Mumbai-400 059, represented by its Directors Mr. Akshay Rajendra Jain and Mr. Dhanesh Jayantilal Mehta:

Sr. No.	Description of the Property	Reserve Price (in ₹)	Earnest Money Deposit (in ₹)		
1	Land in Survey Nos. 278/1-B Area 56220 M2 & 278/4 Area 2400 M2, known as "Borchem Cariachem Mola" at Curtorim Vill. Salcete, Tal. & Sub-Dist. of Salcete, Dist. of South Goa in name of M/s. Chandor Engineering & Trading Co. (P) Ltd., (Symbolic Possession)	₹ 22,55,00,000/-	₹ 2,25,50,000/-		
The	Farnest Money Deposit shall be deposited on or before	01.11.2022 upto	05.00 p. m.		

Details of EMD and other documents to be submitted to service provider on or before 01.11.2022 upto 5.00 p. m. Date up to which documents can be deposited with Bank is **01.11.2022** upto **5.00** p. m.

Date of inspection of property is **31.10.2022** with prior appointment with Authorized Officer. For detailed terms and conditions of the sale, please refer the link "E-Auction" provided in Canara Bank's website (www.canarabank.com) or may contact Mr. Paritosh Kumar. Chief Manager Canara Bank, ARM II Branch, Mumbai (Ph. No.: (022) 22651128 / 29 / Mob. No. 8828328297 or Mr. Smit Jaiswal, Manager, (Mob No.: 7223002272) e-mail id : cb6289@canarabank.com during office hours on any working day or the service provider M/s. C1 India Pvt. Ltd., Udyog Vihar, Phase-2, Gulf Petrochem Building, Building No. 301, Gurgaon, Harvana, Pin-122015 Mr. Haresh Gowda Mob. No. 9594597555 (Contact No. +911244302020 / 21 / 22 / 23 / 24 support@bankeauctions.com; hareesh.gowda@c1india.com.

Date: 15.10.2022 **Authorised Officer** Canara Bank, ARM-II BRANCH Place: Mumbai

CENTRAL RAILWAY

REPAIRS OF PLUMBING WORK, SEWERAGE WORK AND VARIOUS OTHER WORKS Sr.No.1. Name of the Work: Repairs of Plumbing work, Sewerage work, Non-Ac sheet, Polymer treatment & other misc, work of A.B.C.D.E type guarters at LNL section under ADEN(N) LNL. Approximate Value: ₹ 193.88 Lakhs, EMD: ₹2,46,900/-, Completion Period:12 Months

Sr.No.2. Name of the Work: Repairs of water pipeline in Ghat section between LNL to TKW & MHC to NGC to minimize the water supply by tanker under ADEN(N) LNL Approximate Value: ₹ 76.10 Lakhs, EMD: ₹ 1,52,200/-, Completion Period:

Sr.No.3. Name of the Work: Supply & welding of AT welding portion (66 1/4 LBS rails, 72 UTS with 25+1 mm with compressed air petrol preheating 3 piece Pre-Fabricated Mould (Zircon Wahed) manually pressed, single shot Crucible fitted with Auto Tapping Trimble for NRL-MAE (NG) section under ADEN (T) KYN. Approximate Value:

₹95.58 Lakhs, EMD: ₹1,91,200/-, Completion Period: 6 Months Sr.No.4. Name of the Work: Associated civil works for provision of Escalators 9 Nos. under Sr.DEN Estate CSMT Section. Approximate Value: ₹ 333.67 Lakhs. EMD: ₹3,16,800/-, Completion Period: 8 Months

Sr.No.5. Name of the Work: Associated civil works for provision of Lifts (7 Nos.) under Sr.DEN Estate CSMT Section. Approximate Value: ₹ 232.43 Lakhs, EMD: ₹2,66,200/-, Completion Period: 8 Months

Sr.No.6. Name of the Work: Provision of ganghut at 13 location in DEN/HB/BB & DEN/E/BB section (i.e. Kurla Goods Yard, Vashi, Juinagar, Nerul, PNVL, Kille & Kharkopar in DEN HB CSMT and at DW, KLMG, KJT, Navghar, Bombay Pada & College Gate in DEN E CSMT, Approximate Value: ₹ 194.65 Lakhs, EMD: ₹2,47,300/-, Completion Period: 6 Months Sr.No.7. Name of the Work: TSR(P) -12.476 km in CSMT-PNVL section under

ADEN(M) MNKD. Approximate Value: ₹ 213.58 Lakhs, EMD: ₹ 2.56.800/-Completion Period: 8 Months. StaNo.83 Name of the Work: Augmentation of waterway by providing RCC pipe

culvert at PF No.3 at MNKD station under ADEN(M)MNKD. Approximate Value:

₹229.89 Lakhs, EMD: ₹2,65,000/-, Completion Period: 06 Months. Sr.No.9. Name of the Work: Supply, Installation & Commissioning of electronic gauge face lubricators on sharp curves in Mumbai division. Approximate Value: ₹ 206.55 Lakhs, EMD: ₹ 2,53,300/-, Completion Period: 06 Months Sr.No.10. Name of the Work - (A) Repairs to platform surface, sitting kutta, water

points, walling & fencing, painting PF Drainage fencing at PNVL, KLMG, NVRD, TPND, NILJE, DATIVALI, MOHAPE under ADEN West PNVL. (B) Repairs to COVER OVER PLATFORM(COP), Downtake & Drainage at PNVL, TPND, NILJE, NVRD, DATIVALI, MOHAPE under ADEN West PNVL. (C) Repairs to Foot Over Bridge (FOB) at PNVL, KLMG, NVRD, TPND, NILJE, DATIVALI, CHOWK, MOHAPE under ADEN West PNVL. Approximate Value: ₹ 155.43 Lakhs, EMD: ₹ 2,27,700/-Completion Period: 06 Months. (I) Tender Closing Date & Time of Aforesaid Tender: Up to 11.00 hrs. of

Sr.No.1,2,4 & 5 on 28/10/2022, Sr.No.3,6, 7 & 8 on 01/11/2022, Sr.No.9 & 10 on 07/11/2022, will be opened after 11.00 hrs. (II) The prospective tenderers are requested to visit the website www.ireps.gov.in for details of tenders & corrigendum, if any. (III) Tenderer may participate in above e-tender electronically through website www.ireps.gov.in only & submission of manual offers against e-tender are not allowed. Manually, if submitted shall neither be opened nor considered. (IV) The Bid Security shall be deposited either in cash through e-payment gateway or submitted as Bank Guarantee bond from a scheduled commercial bank of India or as mentioned in tender documents. (V) For further enquiry, may contact: Divisional Railway Manager (Works) Office, Central Railway on phone. 022-67455323. (VI) This tenders complies with Public Procurement Policy Order 2017 dated 16/9/2017. Complete details of tenders are available on the website www.ireps.gov.in The complete details of tenders are also available in the "Notice Board" of the Divisional Railway Manager (Works) Office, Chhatrapati Shivaji Maharaj Terminus, Mumbai. Open E-tender Notice No.: CR-DRM(W)BB-2022-32 of 14/10/2022.

RailMadad Helpline 139

PUBLIC NOTICE

Government of Maharashtra, Environment Department, Room No. 217, 2nd Floor, Mantralay Annexc, Mumbai – 400 032, has accorded Environmental Clearance No. SEAC - 2012/CR.29/ TC - 2 Date - 30.11.2012 Mr. Ashok Shankar Sawant of M/S Raigad Sand and Stone product company. Copies of the clearance letter are available with Maharashtra pollution control Board and May also be see at website of government of Maharashtra Department of Environment http://parivesh.nicin

> Mr. Ashok Shankar Sawant of M/S Raigad sand & stone product Company Village - SavargaonTal :- Karjat, Dist Raigad

यूनियन बैंक 🕖 Union Bank KHARGHAR SEC-4, BRANCH: Plot No. 45, Shop No.1, 2 & 3, Shri. Ramgopal Chs.,

Sector 4, Kharghar, Navi Mumbai - 410210. DEWIAND NOTICE
ISSUED UNDER SECTION 13 (2) OF SARFAESIA 2002

of SARFAESI Act, 2002 to the below mentioned Borrower / Guarantors demanding outstanding amount within 60 days from the issue of the said notice, mentioned as per details. The said notices are returned undelivered / un-served. Hence this publication of the Demand notice is made for notices to the following Borrowers / Guarantors.

Name & Address of the Borrowers/ **Description of Property** Co-Borrowers & Guarantors 1) Mr. Mayank Mridul Khare EM of Property B-903, Simran Sapphire, Plot No. 2) Mr. Mridul Kumar Khare 3&4, Sector- 34c, Kharghar, Navi Mumbai - 410210 R/o. B-903, Simran Saphire Sector- Maharastra 34C, Kharghar, Navi Mumbai- 410210

Amount Due to Bank as per Notice **Date of Demand Notice** Rs. 47,31,507.33 (Rupees Forty Seven Lakhs Thirty One Thousan Five Hundred Seven and Thirty Three Paisa Only) Interest and other 22.09.2022 applicable charges w.e.f. 18.02.2017

Whereas on the request of the Borrowers & Guarantors as mentioned above Union

Bank of India, Kharghar Sec-4, Branch - has sanctioned the credit facilities. The above

account has been classified as NPA due to non payments of principal and interest thereon and

consequently the notices of demand issued to the Borrowers & Guarantors on the above mentioned

dates & on the given address under section 13 sub section (2) of THE SECURITISATION AND RECONSTRUCTION OF FINANCIAL ASSETS & ENFORCEMENT OF SECURITY INTEREST ACT, 2002 but it was returned un-served. Whereas the aforesaid dues of the bank are secured by the securities mentioned agains the name of the Borrowers / Guarantors, the aforesaid Demand is hereby made agains Borrowers and guarantors under section 13 sub section (2) of the said Act, all at the above addresses through this notice to repay the above noted dues to the bank mentioned against their names plus upto date interest within 60 days from the date of notice failing which the bank wil

proceed further to take steps U/s. 13 sub section (4) of the SARFAESI ACT 2002. All the above borrowers and guarantors advised not to sell, transfer to any other type of transfer of the above mentioned properties mortgaged with the bank without prior approval of the bank. The Borrowers / Guarantors are advised to collect ORIGINAL NOTICE issued U/s. 13 (2) from the undersigned on any working day. Date: 22.09.2022 Authorised Officer, UNION BANK OF INDIA Place: Kharghar

FORM A PUBLIC ANNOUNCEMENT (Under Regulation 6 of the Insolvency and Bankruptcy Board of India

(Insolvency Resolution Process for Corporate Persons) Regulations, 2016)

FOR THE ATTENTION OF THE CREDITORS OF SWISS ENTERTAINMENT PRIVATE LIMITED

RELEVANT PARTICULARS Name of corporate debtor Swiss Entertainment Private Limited Date of incorporation of corporate debtor 12/03/2010 Registrar of Companies (ROC). Mumbai Authority under which corporate debtor is

incorporated / registered U74900MH2010PTC200840 Corporate Identity No. / Limited Liability Identification No. of corporate debtor Address of the registered office and 2, Patel Palace CHS, Nr Jeevan Vikas Kendra Marg.

principal office (if any) of corporate debtor Koldongri, Sahar Road, Andheri East Mumbai MH 400069 (As Per MCA)

Insolvency commencement date in Order Delivered Date: 15.10.2022 respect of corporate debtor

Estimated date of closure of insolvency 12/04/2023 (180 days from 14.10.2022 i. e. resolution process date of Order)

Mr. Sanjay Vasant Samudra Name and registration number of the IBBI/IPA-001/IP-P02325/2021-22/13607 insolvency professional acting as interim resolution professional

Address and e-mail of the interim resolution Ground Floor C Block, Bld No. 23, Ambar Prasad, professional, as registered with the Boad General Arun Kumar Vaidya Nagar Bandra Reclamation Bandra West, Near Lilawati Hospital, Mumbai Suburban, Maharashtra ,400050 Email ld: samudrasvs@gmail.com

n. Address and e-mail to be used for Ground Floor C Block, Bld No. 23, Ambar Prasad, correspondence with the interim General Arun Kumar Vaidva Nagar Bandra resolution professional Reclamation Bandra West, Near Lilawati Hospital, Mumbai Suburban, Maharashtra, 400050 Email Id: swissent.cirp@gmail.com

Last date for submission of claims

12 Classes of creditors, if any, under

clause (b) of sub-section (6A) of section 21, ascertained by the interim resolution professional Names of Insolvency Professionals identified to act as Authorised Representative of creditors in a class (Three names for each class) (a) Relevant Forms and Web link for downloading claim forms

29.10.2022

(b) Details of authorized representatives https://lbbi.gov.in/home/downloads.or Request at email as mention in point no.10 Notice is hereby given that the National Company Law Tribunal Mumbai Bench, Court II has ordered the commencement of a corporate insolvency resolution process of the M/s Swiss Entertainment Private Limited on 14th October, 2022, (received on 15.10.2022) The creditors of M/s Swiss Entertainment Private Limited, are hereby called upon to

submit their claims with proof on or before 29th October, 2022 to the interim resolution

professional at the address mentioned against entry No. 10. The financial creditors shall submit their claims with proof by electronic means only. All other creditors may submit the claims with proof in person, by post or by electronic means.

Submission of false or misleading proofs of claim shall attract penalties Name and Signature of Interim Resolution Professional : Sanjay Vasant Samudra Date and Place : 16th October, 2022, Mumbai

FORM G INVITATION FOR EXPRESSION OF INTEREST FOR AMZEN TRANSPORTATION INDUSTRIES PRIVATE LIMITED OPERATING IN WAGONS MANUFACTURING AND FABRICATION

AT SADHUGARH, PUNJAB & REGISTERED OFFICE AT DELHI [Under Regulation 36A(1) of the Insolvency and Bankruptcy Board of India Insolvency Resolution Process for Corporate Persons) Regulations, 2016] (Due to typographical error in the Form G published in Newspapers on 15 October 2022, is being recalled and fresh Form G with following terms is being issued)

RELEVANT PARTICULARS Amzen Transportation Industries Private Limited Name of the corporate debtor along with PAN/ CIN/ LLP No. CIN: U35200DL2008PTC180534 Address of the registered office Registered Office: 3, LSC, Pamposh Enclave, Greater Kailash Part-1 New Delhi - 110048 URL of website http://www.amzentransportationindustries.com Details of place where majority of fixed Village - Phatak Majri, PO - Sadhugarh. Tehsil & District-Fatehgarh Sahib Punjab-140406 assets are located Installed capacity of main products 3600 Railway Wagons every year Quantity and value of main products Value Fabrication Total (in cr) (in cr) (in cr) in last financial year 2020-21 20 2.58 13.37 15.96 2019-20 121 21.96 5.58 27.54 14 as on 30" September 2022 on payroll of CD

Number of employees / workmen . Link of Financial Statement for the FY 2019-2020 Further details including last available & FY 2020-2021 financial statements (with schedules) of two https://drive.google.com/drive/folders/1R4_Yjt KPE8-B3gfVwGeRL5NrcTeBrbMR?usp=sharing years, lists of creditors, relevant dates for subsequent events of the process are available at:

https://drive.google.com/file/d/1dA7LU6APxleSQR ekC9aU8a1 hrWh4Hnu/view?usp=sharing 3. Last date of issue of final list of prospective resolution applicants- November 24" 2022 Last date for submission of resolution plan-December 14th 2022 Others details can be requested to RP at Email ID: Amzen.cirp@insolvencyservices.in

Eligibility for resolution applicants under Minimum eligibility for Resolution Applicant(s) to section 25(2)(h) of the Code is available at approach the Resolution Professional of the Company Minimum tangible net worth of INR 25 Cr. as on March 31, 2021 (Private/ Public Limited Company, Partnership Firm, LLP, and Body Corporate) . Special Purpose Vehicle (SPV) (may be newly created entity as well) formed exclusively for buying/acquisition I. Assets Under Management (AUM) of at least

INR 100 Crores as on March 31, 2022 (For Fils/ Fls/ NBFCs/ etc. (other than ARCs)) I. Assets Under Management (AUM) for ARCs** For obtaining complete details please mail at Amzen.cirp@insolvencyservices.in Last date for receipt of expression of interest | October 31, 2022 Date of issue of provisional list of November 09, 2022 prospective resolution applicants

12. Last date for submission of objections to November 14, 2022 provisional list Process email id to submit EOI. Amzen.cirp@insolvencyservices.in Note: • CoC has resolved that the existing prospective resolution applicants who have already submitted their EOI's to RP would be permitted to continue with the current submissions

** As per latest RBI guidelines

Date : October 16, 2022

Place : Noida

Deepak Maini (Resolution Professional) Reg. No.: IBBI/IPA-001/IP-P00676/2017-2018/11149 Address: C-100, Sector-2, Noida, U.P.-201301 E-mail: Deepak.maini@insolvencyservices.in

financialexp.epap.in

Express (Pl Limited cannot be held responsible for suc contents, nor for any loss or damage incurred as a result of transactions with companies, associations of individuals advertising in its revenues of Publications. We therefore recommend that readers make necessary inquiries before sending any monies or entering into any agreements with advertisers or otherwise acting on an advertisement in any manne shatspever. Registered letters are not accepted response to box number advertisement."

For Advertising in TENDER PAGES

Contact JITENDRA PATIL

Mobile No.: 9029012015 Landline No.:

67440215

Place: Noida

Date: October 15, 2022

If any person/s claim any right over the said documents/Property should put up their claim with the undersigned within 10 days from the date of this notice, failing which any such claim in, to or upon the said Property or any part

thereof shall be deemed to have been waived without any reference to such claim. Dated this day 15th of October, 2022 SHUKLA & SHUKLA Advocates Shree Hanuman Building, 3rd Floor, Chamber No. 12, 2, R. S. Sapre Marg, Mumbai 400 002.

PRINCIPAL

LARRIC NALICE

mortgage Shop No. 8, Gr. Fr. Shreenath Shopping

Centre Premises CSL, D.J. Road, Vile Parle (W).

Mumbai-56 (said Property) in favour of Indian

It is represented that the Agreements dated

05.07.1977 & 06.08.1981 in favour of Khimjibhai

Chauhan and Jatin Udeshi respectively, in

respect of said property are unregistered.

Overseas Bank, Andheri (West) Branch.

SOUTH EAST CENTRAL RAILWAY E -TENDER NOTICE FOR **ENGINEERING WORKS**

Sr. No. (1) E-Tender No.: DRM-

ENGG-BSP-T-94-22-23, Date:

07.10.2022. Work: Reconditioning of CMS crossing in situ by translamatic Robotic Welding Technology under the jurisdiction of ADEN/Central/BSP Tender Value: ₹ 38,55,883.73 EMD: ₹ 77,100/-. Completion Period: 12 Months. Start Date of Submission of

Tender: 17.10.2022. Last Date of

Submission of Tender: Upto 11.00

hours on 31.10.2022.

The complete information of above e-Tender Notice is available over websites: http://www.ireps.gov.in Bids other than e-bids shall not be accepted against above Tender. Divisional Railway Manager(Engg) CPR/10/263 S.E.C.Rly., Bilaspur. South East Central Railway @@secrail



PUBLIC NOTICE Notice is hereby given that Shri Sahadeo Raudraprasad Pande & Shri Umakant Chanchalprasad Pande are joint owner and member of society in respect of Shop no. 75, "C" Wing, On Ground Floor, in Patadia Complex CHSL., At Uttan Road, Bhayander (West), 40° 101. Shri Sahadeo Raudraprasad Pande expire intestate on 02-06-2014 leaving behind his wife Smt. Reeta Sahadeo Pande as his only legal heir. Now, she is desirous to claim 50% shares and nterest of her deceased husband in said shop & get the said shares transferred in her name Moreover, the original agreements of the said shop i.e. (1) Agreement for Sale dtd. 15/04/1994 between M/s. Swastik Land Developers AND Pramod Ajmera (2) Agreement executed in March 2005 between Shri Pramod Aimera ANI Shri Sahadeo Raudraprasad Pande & Shr Umakant Chanchalprasad Pande has bee misplace/lost. Therefore, any person/heir of deceased (if any) having any claim/objection may inform in writing at 102, Neelam Accord, 150 ft Road, Bhayander (w), within 14 days from the date of this notice failing which, it shall be assumed that, no any person(s) has any claim. Date - 17/10/2022

H.P.Mehta & Associate

.. Appellant

IN THE COURT OF SMALL CAUSES AT MUMBAI R. APPEAL NO. 64 OF 2018 IN

RAD SUIT NO. 534 OF 2008 Amit Bararasilal Pasi Adult Age 38 yrs, Occ. Bank Agent Indian Inhabitant of Mumbai Residing at C/o Room No. 1 Grd floor, Saritribai Chawl, B.S. Road Dadar (W), Mumbai 400028

 Hiralal Chandu Pasi An adult inhanitant of Mumbai Age about 55 yrs, Occ. Nil Savitribai Chawl, B.S. Road, Dadar, Mumbai - 400028. 2. Mrs. Ila Vipin Pandya (Deleted) Lalji Gupta adult, Occ. Business
 Inhabitant of Mumbai, residing at Nikkan wad Next to Dhalakwali Chawl, B.S. Road. Dadar, Mumbai 400028. 4. Mulchand Sarju Pasi Occ. Taxi Driver, adult Inhabitant of Mumba Residing at C/o Room No. 1, Grd.Floor, Savitribai Chawl, B.S. Road,

5. Anmol Land Developer at Laxmi Bhawan, Gokhale Road, Dadar, Mumbai 400028. Shivang R. Raval. Adult Occ. Not Known, Mumbai Inhabitant , R/a-302, Saroj CHS, Nr. Nanavati School V. P. Road, Vile Parle (W), Mumbai 400056 '. Harishchandra Mahadév Khedekar, Adult Occ. Not Known, Mumbai Inhabitant. 8. Mrs. Sangeeta Harishchandra Khedekar, Adul Occ. Not Known, Mumbai Inhabitant, Both the respondent No. 7 & 8 are R/a-23/B

Laxmi Bhavan, Opp. Zakhadevi Mandir, Gokhale Road (S), Dadar, Mumbai 400028

The Respondent No. 7 and 8 abovenamed whereas, the Appellant (Original Deft.No.3 abovenamed has preferred the above Appeal agains Judgement & order, dated 6th November, 2015 passed by the Hon'ble Trial Judge presiding in Court Room No. 7 in R.A.D. suit No. 534 of 2008 in respect of Suit premises i.e. Room No. 1, Grd. Floor, Savitribai Chawl, B.S. Road, Dadar, Mumbai 400028. praying therein that by appropriate order & direction of this Hon'ble Court the records and proceeding of RAD Suit No. 534 of 2008 be called for from the Ld Trial Court and the impugned Order & Judgement passec therein on 30/10/2015 and 06/11/2015 be perused & examined & the RAD Suit No 534 of 2008 be dismissed with Costs & saic

order Judgement dated 30/10/2015 & 06/11/2015. You are hereby warned to appear in the court Room No. 4 On 3rd floor of old building of Court of Small Causes L.T. Marg, Mumbai 400002 in person or by a pleader duly instructed on 05/11/2022 at 2:45pm to show cause against the said Application failing wherein the said application will be heard and determined exparte.



Given under the Seal of Cour this 11th day of August 2022 (Additional Registrar)



माडेल्ला वूलन्स लिमिटेड

सीआयएन:एल१७१२०एमएच१९६१पीएलसी०१२०८० नोंदणीकत कार्यालय: ४-सी. वल्कॅन इंश्यरन्स इमारत. वीर नरीमन रोड. चर्चगेट E-mail: modellawoollens@gmail.com, Website: www.modellawoollens.com

सूचना

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंटस) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम २९(१)(अ) सहवाचिता नियम ४७ नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, ३० सप्टेंबर, २०२२ रोजी संपलेल्य तिमाही व अर्धवर्षाकरीता कंपनीचे अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे व मान्यता देणे याकरीता कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात **शुक्रवार, २१ ऑक्टोबर, २०२२** रोजी कंपनीच्या संचालक मंडळाची सभा आयोजित करण्यात आलेली आहे.

पुढील तपशिल कंपनीच्या (www.modellawoollens.com) या े वेबसाईटवर व कंपनीचे शेअर्स जेथे सुचिबद्ध आहेत त्या स्टॉक एक्सचेंजच्य (www.bseindia.com) वेबसाईटवर उपलब्ध होईल

मॉडेल्ला वूलन्स लिमिटेडकरिता (संदीप शाह) संचालक

ठिकाण : मुंबई दिनांक: १५.१०.२०२२ डीआयएन:००३६८३५०

PUBLIC NOTICE

Public in General hereby informed that my clients Mr. Rajkumar Ramsaran Vishwakarma & Mrs.Sandhya Rajkumar Vishwakarma Owners of Flat No.306, B-Wing, 3rd Floor, Aadeshwar Siddhi Co.Op. Hsg. Society Ltd. ying being and situated at Old Survey No.357, New Survey No.254B, Village Achole, Evershine City, Vasai (East), Ta. Vasai Dist.Palghar -401208, admeasuring area 495 Sq. Ft.(Built-up)area. That my clients had purchased the said Flat from Mr. Lalji Beni Prasad Singh Rajput by an Agreement for Sale dated 20/09/2022 (2) Mr. Lalji Beni Prasad Singh Rajput had purchased the said flat from Mr. Dhirendra Kumar Raviprakash Singh by an Agreement for Sale dated 14/10/2016. (3) Mr. Dhirendra Kumar Raviprakash Singh had purchased the said flat from Mr. Venu Gopi by an Agreement for Sale dated 27/09/2013 and (4) Mr. Venu Gopi had purchased the said flat from M/s Bidkar Builders by an Agreement for Sale dated 18/06/2005 the said Original Agreement for Sale has been lost / misplaced and the same is not traceable therefore missing complaint bearing N.C.No.3103/2014 dated 29/12/2014 before the Nallasopara Police station, Dist. Palghar was lodged in respect of the said flat. All above agreements are duly registered agreements. If any person/s claiming any right, title or claim in respect of aforementioned Original Agreement / flat should intimate and hand it over to me with all relevant documents pertaining to the said flat within 15 days of the publication of this public notice, failing which it will be presumed that there is no rights or claim by anyone and the

ame has been waived or abandoned. From: Mr. Rajkumar Ramsaran Vishwakarma and Mrs. Sandhya Rajkumar Viswakarma Room No. A/007, Sarveshwari Apartment, Patangewadi, Nallasopara (East) 401209, Ta. Vasai, Dist. Palghar

रोज वाचा दै. मुंबई

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that Mrs. Naina Fatehchand Shah are joint owner and nember of society in respect of Flat no 305, 3rd Floor, F – Wing, Buildig no. E Mahavir Nagar D, E, F CHSL., Near Ja Ambe Mata Mandir, Bhayander (West) Thane, 401 101, Mr. Rajanikant Fatehchan Shah died intestate on 22-02-2016 leaving behind his wife Mrs. Naina Raianikant Shal as his only legal heir. Now, She is desirous to claim 50% shares and interest of he deceased husband in said flat & get the said shares transferred in her name. Therefore any person/heir of deceased (if any) having any claim/ objection may inform in writing at 102. Neelam Accord, 150 ft Road Bhayander (w), within 14 days from the date of this notice failing which, it shall be assumed that, no any person(s) has any Date - 17/10/2022

H.P.Mehta & Associates (Advocate) |सर्वांना कळविण्यांत येते की, गांव दिवाणमान, विशाल नगर, ता. वसई, जि. पालघर येथील दिवान पार्क को-ऑप हाऊ. सोसा. लि. मधील शॉप नं. जी १५, तळमजला हे शॉप आमचे अशिल आयेशा हारुन मेमन यांनी नोंदणीकृत कराराने विकत घेतले आहे. त्या शॉपचे शेअर सर्टीफिकेट नं. ०७५, (क्र. ३७१ ते ३७५) ची मूळ प्रत हरवली आहे त्यामुळे शेअर सर्टीफिकेटची दुय्यम प्रत मिळण्यासाठी त्यांनी सोसायटी कार्यालयात अर्ज केला आहे त्याअन्वये शॉपचे मालकी हक्क निर्विवाद करण्यासाठी हरकती मागवित आहोत. तरी सदर शॉप मध्ये कोणाही इसम वा संस्थांचे कोणत्याही प्रकारे हक्क हितसंबंध वा हरकत असल्यास ही नोटीस प्रसिध्द झाल्यापासून १४ दिवसांच्या आत आमच्या 'मथुरा' बंगला, हनुमान मंदीर हॉल जवळ, यादव पाटील मार्ग, दिवाणमान, वसई रोड (प.) जि. पालघर, ४०१ २०२, ह्या तसेच सोसायटी पत्त्यावर कार्यालयात लेखी पुराव्यासहीत कळवावे, अन्यथा कोणाचेही कोणत्याही प्रकारे अधिकार नाहीत असे समजून शेअर सर्टीफिकेटची दुय्यम प्रत देण्याची पुढील कारवाई

जाहीर नोटीस

MANRAJ HOUSING FINANCE LIMITED Regd.Off: 3, Pushpa Apartment, General Vaidya Chowk, Jalgaon 425002.
Admn.Off: C/o Rajmal Lakhichand Jewellers, 169, Johari Bazar, Jalgaon 425001

केली जाईल.

वकील श्री. दयानंद कमळाकर मानकर

Tel.: 0257 2226681,82,83 Email id.: mhfljal@rediffmail.com CIN: L65922MH1990PLC055000 NOTICE

In pursuant to Regulation 29 read with Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirement) Regulation 2015, notice is hereby given that a meeting of the Board of Directors of the company is scheduled to be held on Thursday the 27th day of October 2022 at Registered Office of the company 3. Pushpa Apartment, General Vaidva Chowk, Jalgaon 425 002 at 4.30 p.m. to take on record the Unaudited Financial Results for the quarter ended on 30th September 2022.

For and on behalf of the Board For Manraj Housing Finance Limited

Place: Jalgaon Managing Director Date: 15-10-2022 (Ishwarlal S. Jain)

<u>जाहीर नोटीस</u>

तमाम जनतेस सदर जाहीर नोटीसद्वारे कळविण्यात येते की, माझे अशिल सौ. शुभांगी सुभाष कदम आणि श्री. सुभाष तुकाराम कदम, रा. कुर्ला, यांच्या मालकीची व कब्जात असलेली सदनिका क्र. ८, पहिला मजला, फेज–२, बिल्डींग क्र. सी–८, दी गायत्री धाम फेज—२, को.ऑ.हौ.सो.लि., गणपती मंदिर रोड, मांडा टिटवाळा, ता. कल्याण, जि. ठाणे ज्याचे मोजमाप ५८५ चौ.फुट बांधीव (५४.३६ चौ.मी.) असुन मौजे मांडा येथील सर्व्हें क्र. ५२/२, ५२ (पीटी), ५३/२, ५४/६ येथे वसलेली असून सदर सदिनकेचा प्रथम नोंदणीकृत करारनामा जो मे. मिलन हौसिंग कंपनी प्रा.लि. आणि श्री. गोतेती शिवा रामक्रिष्ण राव यांच्यात झाला होता त्याची मूळप्रत माझ्या अशिलांकडून गहाळ झाली आहे. त्या संदर्भात माझ्या अशिलांनी कुर्ला पोलिस स्टेशन लॉस्ट रिपोर्ट क्र. ३५७९७/२०२२, दि. ३०/०९/२०२२ रोजी नोंदविलेले आहे. जर सदर करारनामा कोणास सापडल्यास करारनाम्याच्या दस्ताचा गैरवापर होण्याची शक्यता आहे. तरी सदर करारनामा कोणासही सापडल्यास अथवा त्याबाबत कोणाचीही कोणत्याही प्रकारची हरकत असल्यास खालील पत्यावर सदर नोटीस प्रसिद्ध. झाल्यापासून ७ दिवसांचे आत संपर्क साधणे. त्यानंतर आलेल्या हरकर्तींचा विचार केला जाणार नाही.

पत्ता: ३, एन. जे. हाऊस, कल्याण कोर्ट समोर, रेल्वे स्टेशन जवळ, कल्याण (प.)

दिनांक: १६.१०.२०२२

जाहीर सूचना

प्तर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे

की, आमचे अशील श्री. रविंद्र प्रकाश दांडेकर, र

ठि.: इमारत क्र.१६९, फ्लॅट क्र.५५१६, बी तळमजला, आनंद वस्ती को-ऑपरेटिव्ह हौसिंग

सोसायटी लिमिटेड, कन्नमवार नगर क्र.१, विक्रोळी

(पुर्व), मुंबई-४०००८३, महाराष्ट्र येथे वास्तव्यास

केलेले फ्लॅट मळत: श्री. वासदेव परशराम दांडेकर

आमच्या अशिलांचे आजोबा यांच्या मुळ मालकीचे

होते आणि त्यांचे २०.०४.२००० रोजी निधन झाले आणि श्री. विजय वासदेव दांडेकर, आमच्या

अशिलांचे काका यांचेही ०४.१०.२०२० रोजी

निधन झाल्यानंतर आमचे अशील हे वारसदा

(सोसायटी कार्यालयात दिनांक २६.०८.२०१२ रोजी

. नामांकन पत्र सादर केल्यानुसार) आणि कायदेशीः

वारसदार असल्याने सोसायटीने दिनांक

११.०८.२००२ रोजीचे अनुक्रमांक २५६ ते २६०

धारक भागप्रमाणपत्र क्र.५२ हस्तांतर केले आणि सोसायटीचे सदस्य म्हणून त्यांचे नाव दाखल <mark>करू</mark>न

जर कोणा व्यक्तीस वर नमुद मालमत्ता किंवा भागाव

अधिभार, कायदेशीर हक्क, बक्षीस, वारसाहक्क,

भाडेपट्टा, मालकी हक, तारण, परिरक्षा, ताबा

विक्री, न्यास किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही

दावा असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात दाव्याच्या

प्रमाणित सत्य दस्तावेज प्रतिंसह खालील

स्वाक्षरीकर्ताकडे खाली नमुद केलेल्या पत्त्यावर आजच्या तारखेपासून १४ दिवसांत कळवावे. ज

वर नमुद केलेल्या कालावधीत कोणीही दावा सदर

फ्लॅटबाबत सादर न केल्यास आम्ही उपरोत्त

फ्लॅटबाबतचे कोणतेही दावा विचारात न घेता

. त्यांनी नमुद केले आहे की, वर नमुद

सही/-ॲड. सौ. तपस्या स. म्हात्रे

नमना क्र.आयएनसी-२६

(कंपनी (स्थापना) अधिनियम, २०१४ चे नियम ३० नुसार) कपनीचे नोदणीकृत कार्यालय एका राज्यातून दुसऱ्या राज्यात स्थलातरीत करण्याबाबत वृत्तपत्रात प्रकाशित करावयाची जाहिरात

केंद्र शासन, क्षेत्रिय संचालक, पश्चिम क्षेत्र, एव्हरेस्ट, ५वा मजला, १००, मरीन ड्राईव्ह, मुंबई, महाराष्ट्र-४००००२ यांच्या समक्ष

कंपनी कायदा २०१३ चे कलम १३ चे उपकलम (४) आणि कंपनी (स्थापना) अधिनियम २०१४ चे नियम ३० चे नियम (५) चे खंड (अ) प्रकरणात

जीआय इंजिनियरिंग सोल्युशन्स लिमिटेड यांचे नोंदणीकृत कार्यालय: ७३ए एसडीएफ-३,

सीप्झ, अंधेरी (पुर्व), मुंबई, महाराष्ट्र-४०००९६. ...याचिकाकर्ता सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, ३० **सप्टेंबर, २०२२** रोजी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मंजूर विशेष ठरावानुसार कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय **महाराष्ट्र राज्यातून दिल्ली ाज्यात** स्थलांतरीत करण्याकरिता कंपनीचे मेमोरँडम ऑफ असोसिएशन बदलण्याच्या निश्चितीसाठ . जपनीद्वारे केंद्र शासन यांच्याकडे कंपनी कायदा २०१३ च्या कलम १३ अंतर्गत अर्ज करण्याचे योजिले

कोणा व्यक्तिच्या हितास कंपनीचे नोंदणीकृत कार्यालयाच्या नियोजित बदलामुळे काही बाधा ये असल्यास त्यांनी त्यांच्या हिताचे स्वरूप व विरोधाचे कारण नमृद केलेल्या प्रतिज्ञापत्राद्वारे त्यांचे आक्षी रजि. पोस्टाने किंवा गुंतवणूकदार तक्रार नमुना भरून **एमसीए-२१ पोर्टल** (www.mca.gov.in) वर सदर सूचना प्रकाशन तारखेपासून **१४ दिवसांच्या आत क्षेत्रिय संचालक, पश्चिम क्षेत्र, एव्हरेस्ट**, **२वा मजला, १००, मरिन ड्राईव्हे, मुंबई, महाराष्ट्र**–४००००२ या कार्यालयात पाठवावी तसेच एव व्रत अर्जदार कंपनीला खाली नमुद त्यांच्या नोंदणीकृत कार्यालयात पाठवावे.

पूर्णवेळ संचालक

डीआयएन:0३५१३२७२

जीआय इंजिनियरिंग सोल्युशन्स लिमिटेड सही/-सही/-सुरेश कुमार धिंग्रा विशेष गुप्ता

डीआयएन:००२५५६८९

FASTTRACK
HOUSING FINANCE LIMITED आयटीआय हाऊस, ३६ डॉ. आर.के. शिरोडकर

मार्ग, परळ, मुंबई-४०००१२.

· ताबा सूचना न्याअर्थी, खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्युरीटायझेश ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲण्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ . अंतर्गत **(फास्टट्रॅक हौसिंग फायनान्स लि.)** चे प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट हुल्स. २००२ च्या कलम १३(२) सहवाचिता नियम अन्वये असलेल्या अधिकाराअंतर्गत त्यांनी दिनांव **१०.०७.२०२१** रोजी वितरीत केलेल्या मागणी सूचनेनुसा कर्जदार श्री. जयराज सीताराम जाधव (कर्जदार) श्रीमती राजश्री जयराज जाधव (सह-कर्जदार) यांन पदर सूचना प्राप्त तारखेपासून ६० दिवसांच्या आ नमुद केलेली रक्कम रु.१४,६०,२०८/- (रुपये चौदा लाख साठ हजार दोनशे आठ फक्त) जमा करण्या

ांगण्यात आले होते. कर्जदार यांनी सदर रकमेचा भरणा करण्यास कस केली असल्याने कर्जदार/जामिनदार आणि सर्वसामान जनतेस सूचना देण्यात येत आहे की, अधोहस्ताक्षरितांन सदर कायद्याचे कलम ८ सहवाचिता सिक्यरिटी इंटरेस्त (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम १३(४) अंतर्ग यांना प्राप्त अधिकारान्वये खालील निर्देशित मालमत्तेच **वास्तविक ताबा ११ ऑक्टोबर, २०२२** रोजी घेतल आहे. खालील कर्जदार व जामिनदार आणि विशेषत सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की, सद गलमत्तेसह कोणताही व्यवहार करू नये आणि सदर गलमत्तेसह व्यवहार केलेला असल्यास त्यांन (<mark>फास्टट्रॅक हौसिंग फायनान्स लि</mark>.) यांच्याकडे देर क्कम रु.१४.६०.२०८/ – (रुपये चौदा लाख साठ हजा **दोनशे आठ फक्त)** आणि त्यावरील व्याज जमा करावे तारण स्थावर मालमत्तेचे तपशील

फ्लॅट क्र.२०३, २रा मजला, काव्या अपार्टमेंट प्रामपंचायत कार्यालयाजवळ, घर क्र.१६१, गाव शिवकर गलुका पनवेल, जिल्हा रायगड-४१०२०६. चतसिमा:

उत्तरेस वा त्या दिशेने: गोमा दावाडे हाऊस दक्षिणेस वा त्या दिशेने: रस्ता; पर्वेस वा त्या दिशेने: गणेश भगत हाऊस: . पश्चिमेस वा त्या दिशेने: भगवान टोपले हाऊस ठिकाण: शिवकर गाव, पनवेल दिनांक: ११.१०.२०२२

प्राधिकृत अधिकारी फास्टट्रॅक हौसिंग फायनान्स लि.करिता (श्री. परेश शिवाजी नार्वेक एव्हीपी - ई.कोड-७९०१

ठिकाण: मुंबई

दिनांक: १५.१०.२०२२

जाहीर सूचना येथे सूचना देण्यात येत आहे की, आमचे अशिलांन दुकान क्र.८, तळमजला, श्रीनाथ शॉपिंग सेन्टर प्रिमायसे कोसोलि.. डी.जे. रोड. विलेपार्ले (प.). मंबई-५६ (सद ालमत्ता) ही जागा इंडियन ओव्हरसिज बँक, अंधेरी (प. शाखा यांच्याकडे तारण ठेवू इच्छित आहे.

आमचे अशिलांनी असे प्रस्तुत केले आहे की, सद मालमत्तेबाबतचा खिमजीभाई चौहान व जतीन उदेशी यांच्य नावे अनुक्रमेक दिनांक ०५.०७.१९७७ व ०६.०८.१९८१ रोजीचा करारनामा अ-नोंदणीकृत आहे. जर कोणा व्यक्तिस दस्तावेज/मालमनेवर कोणत्याई प्रकारचा दावा, अधिकार, हक्क, हित असल्यास त्यान

ऱ्यांचा दावा खालील स्वाक्षरीकर्त्यांकडे खाली नमृद केलेल्य

पत्त्यावर सदर सूचनेच्या तारखेपासून १० दिवसांच्या आत कळवावे, अन्यथा सदर मालमत्तेवर किंवा भागावर असलेले

असे कोणतेही दावे सोडून दिले आहेत असे समजण्यात आज दिनांकित १५ ऑक्टोबर, २०२२

शुक्ला ॲण्ड शुक्ला वकील श्री हनमान इमारत. ३रा मजला. चेंबर क्र.१२. आर.एस. सप्रे मार्ग, मुंबई-४००००

येथे सूचना देण्यात येत आहे की, आमचे अशिलांना फ्लॉट क्र.१८, ४था मजला, श्री कोहौसोलि., लक्ष्मी नारायण लेन, माटुंगा पुर्व, मुंबई-१९ (सदर मालमत्ता) ही जागा इंडियन ओव्हरसिज बँक, सायन पुर्व शाखा यांच्याकडे

तारण ठेवू इच्छित आहे. आमचे अशिलांनी असे प्रस्तुत केले आहे की, सदर मालमत्तेबाबतचा जितेंद्र एन. गलना व ए. रामकृष्णा यांच्या नावे अनुक्रमेक दिनांक १३.१२.१९४ व ०९.१२.२००१ रोजीचा मुळ विक्री करारनामा हरवला/गहाळ झाला आहे आणि अत्यंत शोध घेतल्यानंतरही ते सापडलेले नाही. जर कोणा व्यक्तिस दस्तावेज/मालमत्तेवर कोणत्याह प्रकारचा दावा, अधिकार, हक्क, हित असल्यास त्यांनी त्यांचा दावा खालील स्वाक्षरीकृत्यांकडे खाली नमुद केलेल्या पत्त्यावर सदर सूचनेच्या तारखेपासून **१० दिवसांच्या** आत कळवावे अन्यथा मदा मालमनेवा किंवा भागावा असलेले असे कोणतेही दावे सोडून दिले आहेत असे समजण्यात

आज दिनांकित १५ ऑक्टोबर, २०२२

शुक्ला ॲण्ड शुक्ला वकील श्री हनुमान इमारत, ३रा मजला, चेंबर क्र.१२, २, आर.एस. सप्रे मार्ग, मुंबई-४००००

मयुख डिलट्रेड लिमिटेड

सीआयएन: एल५१२१९एमएच१९८०पीएलसी३२९२२४ **नोंदणीकृत कार्यालय:** कार्यालय क्र.१०१, १ला मजला, क्रिस्टल रोझ कोहौसोलि., दत्त मंदिर रोड, महावीर नगर, कांदिवली (प.), मुंबई, महाराष्ट्र-४०००६७. वेबसाईट:www.mayukh.co.in, ई-मेल:info@mayukh.co.in

३० सप्टेंबर, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरीता एकमेव व एकत्रित अलेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

	7)									
			एक	मेव		एकत्रित				
अ.	तपशील	सं	संपलेली तिमाही			संपलेली	तिमाही	संपलेले वर्ष		
क्र.		३०.०९.२२	३०.०६.२२	३०.०९.२१	३१.०३.२२	३०.०९.२२	३०.०६.२२	३१.०३.२२		
		अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित		
9	कार्यचलनातून एकूण उत्पन्न	४२.५९	२५.१३	५८.१६	948.3६	४२.५९	૨७.७६	948.42		
ર	एकूण खर्च	२९.४९	१६.५२	२३.५८	942.99	२७.६६	98.८८	942.02		
3	अपवादात्मक बाब व करपुर्व निव्वळ नफा/(तोटा)	93.09	ሪ.६٩	38.4८	२.२५	98.93	٥.८८	२.४९		
8	अपवादात्मक बाबनंतर करानंतर निव्वळ नफा/(तोटा)	९.६९	ξ. 30	२५.५९	٩.६८	99.04	4.८३	٩.८६		
4	भरणा केलेले समभाग भांडवल	320.00	३२०.००	320.00	320.00	320.00	320.00	३२०.००		
Ę	मुल्य प्रतिभाग	4/-	५/-	90.00	4/-	५/-	4/-	५/-		
Ø	उत्पन्न प्रतिभाग									
	मूळ	0.94	0.90	0.८0	0.04	0.90	०.२६	0.03		
۷	सौमिकृत	0.94	0.90	0.00	0.04	0.90	0.२६	0.03		

टिप: सेबी (लिस्टिंग ॲण्ड अद्रर डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह साद्रर करण्यात आलेली त्रैमासिक अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे (एकमेव व एकत्रित) सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. सदर एकमेव व एकत्रित वित्तीय निष्कर्षाचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि दिनांक १५ ऑक्टोबर, २०२२ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य करण्यात आले.

> मयुख डिलट्रेड लिमिटेडकरिता सही/

> मित तरुणकमार ब्रम्हभट व्यवस्थापकीय संचालक डीआयएन:०६५२०६००

जीआय इंजिनीअरिंग सोल्यूशन्स लिमिटेड

सीआयएन: एल४०१०९एमएच२००६पीएलसी१६३७३१ नोंदणीकृत कार्यालय: ७३ए एसडीएफ-३, सीप्झ, अंधेरी (पुर्व), मुंबई-४०००९६ दुरध्वनी: ०२२-४४८८४४८८, फॅक्स: ०२२-२८२९०६०३, ईमेल: investors@giesl.in इंडएएसनुसार ३० सप्टेंबर २०२२ रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिता अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

			. , , , , ,			ये लाखात, प्रति शेः		
	तपशील		संपलेली तिमाही	T.		सहामाही	संपलेले वर्ष	
क्र.		३०.०९.२०२२	३०.०६.२०२२	३०.०९.२०२१	३०.०९.२०२२	३०.०९.२०२१	39.03.7077	
		(अलेखापरिक्षित)	(अलेखापरिक्षित)	(अलेखापरिक्षित)	(अलेखापरिक्षित)	(अलेखापरिक्षित)	(लेखापरिक्षित)	
8	उत्पन्न							
	(अ) कार्यचलनातून महसूल	२६०१.२०	२.५५	२.७४	२६०३.७५	५.७१	११.२०	
	(ब) इतर उत्पन्न	0.0१	-	-	0.0१	-	0.03	
	एकूण उत्पन्न	२६०१.२१	२.५५	२.७४	२६०३.७६	५.७१	११.२२	
?	खर्च:							
	(अ) वापरलेल्या साहित्याची किंमत	-	-	-	-	-		
	(ब) स्टॉक-इन-ट्रेडची खरेदी	२५८४.६५	_	-	२५८४.६५	-	_	
	(क) तयार मालाच्या यादीत बदल, साठा-व्यापार आणि काम चालू आहे	-	-	-	-	-	-	
	(ड) कर्मचारी लाभ खर्च	₹.0३	१.0१	0.६७	3.08	१.७५	३.७५	
	(इ) घसारा आणि कर्जमाफी खर्च	-	-	-	-	-	-	
	(फ) आर्थिक खर्च	-	-	-	-	-	০.০१	
	(ग) इतर खर्च	१.१८	२.५३	२.७१	३.७१	٧.६٥	९.६३	
	एकूण खर्च	२५८७.८७	३.५४	3.3८	२५९१.४१	६.३५	? 3.39	
3	कर व अपवादात्मक बाबपुर्व नफा/(तोटा) (१-२)	83.38	(0.99)	(0.58)	१२.३५	(0.58)	(२.१७)	
γ	अपवादात्मक बाब	-	_	_	-	_	_	
ų	करपुर्व नफा/(तोटा) (३-४)	83.38	(0.99)	(0.58)	१२.३५	(0.58)	(२.१७)	
ξ	कर खर्च:		, ,	, , ,		, , ,	` '	
	(अ) चालू कर	-	-	-	-	-	-	
	(ब) स्थिगित कर	-	-	-	-	-	_	
	(क) मागील वर्षाचा आयकर आणि व्याज	_	-	-	-	(२.८९)	(२.८९)	
9	अविरत कार्यचलनातून कालावधीकरिता नफा/(तोटा) (५-६)	?3.38	(0.99)	(0.58)	१२.३५	7.74	0.97	
L	खंडीत कार्यचलनातून नफा/(तोटा)	_	-	-	_	-	_	
९	खंडीत कार्यचलनातुन कर खर्च	_	-	_	-	_	_	
१0	खंडीत कार्यचलनातून नफा/(तोटा) (करानंतर) (८-९)	_	_	_	_	_	_	
११	कालावधीकरिता नफा/(तोटा) (७+१०)	१३.३४	(0.99)	(0.58)	१२.३५	2.24	0.65	
			(11)	(' ' /				
• `	(अ) नफा किंवा तोट्यात पुनर्वर्गीकृत न केलेल्या वस्तू	_	_	_	_	_	_	
	(ब) नफा किंवा तोट्यात पुनर्वर्गीकृत न केलेल्या वस्तूंशी संबंधित आयकर	-	_	_	_	_	_	
	(क) नफा किंवा तोट्यासाठी पुनर्वर्गीकृत केलेल्या वस्तू	_	_	_	_	_	_	
	(ड) नफा किंवा तोटा म्हणून वर्गीकृत केलेल्या वस्तूंशी संबंधित आयकर	_	_	_	_	_	_	
83	एकूण सर्व समावेशक उत्पन्न (एकत्रित नफा (तोटा) व कालावधीसाठी							
• `	इतर सर्व समावेशक उत्पन्न) (११+१२)	?3.38	(0.99)	(0.58)	१२.३५	२.२५	०.७२	
१४	भरणा केलेले समभागभांडवल (शेअरचे दर्शनी मूल्य दर्शविले जाईल)	८६१.१९	८६१.१९	८६१.१९	८६१.१९	८६१.१९	८६१.१९	
१५	मागील लेखा वर्षाच्या ताळेबंदापत्रकानुसार पुनर्मूल्यांकन राखीव वगळून राखीव	(४३२.८२)	(४२६.२६)	(४२३.७४)	(४३२.८२)	(४२३.७४)	(४२५.२७)	
१६	3 3 %		,		,	/	,	
	रु.१ प्रत्येकी मूल्याचे समभाग							
	(संपलेल्या तिमाही व सहामाहीकरिता ईपीएस वार्षिकीकृत नाही)	1						
	(अ) मूलभूत (रु.)	0.84	(0.03)	(0.03)	0.88	ε0.0	0.08	
	(ब) सौमिकृत (रु.)	0.84	(0.03)	(0.03)	0.58	0.03	0.08	
टिप		0.57	(0.05)	(0.03)	0.70	1 0.04	1 0.03	

च्या नियमन ३३ नुसार तथार केले गेले आहेत आणि त्याखालील संबंधित नियमांसह वाचले गेले आहेत वैधानिक लेखापरीक्षकांनी या निकालांवर अपरिवर्तित मत व्यक्त केले आहे. वरील त्रैमासिक निकालांचे लेखापरीक्षण समितीने पुनरावलोकन केले आहे आणि संचालक मंडळाने १४ ऑक्टोबर, २०२२ रोजी झालेल्या त्यांच्या बैठकीत मान्यता दिली आहे. वैधानिक लेखापरीक्षकांनी 30 सप्टेंबर २०२२ रोजी संपलेल्या तिमाही व अर्ध वार्षिक निकालांचा मर्यादित आढावा घेतला आहे.

या कालावधीत थकबाकी असलेल्या डिकटी समभागांची भारित सरासरी संख्या इंडएएसच्या अनुषंगाने प्रति शेअर (वार्षिक नाही) मुलभत आणि सौम्य कमाईची गणना करण्यासाठी विचारात घेण्यात आली आहे

मागील वर्ष/कालावधीचे आकडे आवश्यक तेथे पुनर्गठित/पुनर्वर्गीकृत/पुनर्रचना करण्यात आले आहेत.

कंपनीने आधीच्या वर्षांत दिलेली इंटरकॉर्पोरेट कर्जे, जी तिमाहीत जवळजवळ पूर्णपणे वसूल केली जातात. मध्यंतरीच्या कालावधीसाठी कंपनीने कोणतेही व्याज दिलेले नाही ३० सप्टेंबर, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही व अर्ध वर्ष दरम्यान इतर समभागात रू.१०.५५ लाखांचे प्रीपेन्नेन्शियल इश्यू (पीआय) च्या संबंधित झालेला खर्च भांडवली आणि इतर इक्किटीमधून समायोजित केला गेला आहे.

्रांतबणुकदाराच्या तक्रारींची स्थिती – तिमाहीच्या सुरुवातीला प्रलंबित – ७, तिमाही द्रम्यान प्राप्त झालेल्या तक्रारी – ०, तिमाहीत निकाली काढण्यात आलेल्या तक्रारी – ० आणि तिमाहीच्या शेवटी प्रलंबित – ७ जीआय इंजिनियरिंग सोल्युशन्स लिमिटेडकरिता सही/- विशेष गुप्ता ठिकाण: मुंबई तारीख: १४ ऑक्टोबर, २०२२

हॅथवे भवानी केबलटेल ॲण्ड डाटाकॉम लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालयः ८०५/८०६, विंडसर, ८वा मजला, सीएसटी रोड, सांताक्रुझ (पुर्व), मुंबई-४०००९८. सीआयएनः एल६५९१०एमएच१९८४पीएलसी०३४५१४ दूर.:०२२-४०५४२५००, फॅक्स: ०२२-४०५४२७००, वेबसाईट:www.hathwaybhawani.com; ई-मेल:investors.bhawani@hathway.net

३० सप्टेंबर, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षकरिता अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षाचा उतारा (रु. लाखात)

				एक	र्मव					एक	त्रित							
अ.क्र.	तपशील	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेले अर्धवर्ष	संपलेले अर्धवर्ष	संपलेले वर्ष	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेले अर्धवर्ष	संपलेले अर्धवर्ष	संपलेले वर्ष					
		३०.०९.२२ अलेखापरिक्षीत	३०.०६.२२ अलेखापरिक्षीत	३०.०९.२१ अलेखापरिक्षीत	३०.०९.२२ अलेखापरिक्षीत	३०.०९.२१ अलेखापरिक्षीत	३१.०३.२२ लेखापरिक्षीत	३०.०९.२२ अलेखापरिक्षीत	३०.०६.२२ अलेखापरिक्षीत	३०.०९.२१ अलेखापरिक्षीत	३०.०९.२२ अलेखापरिक्षीत	३०.०९.२१ अलेखापरिक्षीत	३१.०३.२२ लेखापरिक्षीत					
٩.	कार्यचलनातून एकूण उत्पन्न	८३.९३	८०.०७	१०१.७२	१६४.००	२०६.६१	३८९.३१	८३.९३	८०.०७	१०१.७२	१६४.००	२०६.६१	३८९.३१					
₹.	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर व अपवादात्मक बाबपूर्व)	१८.७८	०.५३	२२.२८	१९.३१	५३.४५	१००.३१	१८.७८	०.५३	२२.२८	१९.३१	५३.૪५	१००.३१					
3.	समभाग पद्धती वापरण्याकरिता मोजलेले संयुक्त भागीदारीचे निव्वळ नफा/(तोटा) चे शेअर	-	-	-	1	-	-	(3.70)	(४.८६)	१.६२	(८.०६)	(५.७३)	(६.२४)					
8.	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक बाबनंतर)	१८.७८	०.५३	२२.२८	१९.३१	५३.४५	१००.३१	१५.५८	(8.33)	२३.९०	११.२५	४७.७२	९४.०७					
ч.	करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)(अपवादात्मक बाबनंतर)	१४.०५	0.80	१६.६८	१४.४५	80.00	८५.९५	१०.८५	(४.४६)	१८.३०	६.३९	३४.२७	७९.७१					
Ę.	कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न/(तोटा) (करानंतर कालावधीकरिता एकत्रित नफा/(तोटा) व इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	१३.९८	0.80	१६.७६	१४.३८	४०.१६	८५.७९	१०.७८	(४.४६)	१८.३८	६.३२	\$8.8\$	८०.३०					
0.	भरणा केलेले समभाग भाडवल (दर्शनी मूल्य रू. १०/-)	८१०.००	८१०.००	८१०.००	८१०.००	८१०.००	८१०.००	८१०.००	८१०.००	८१०.००	८१०.००	८१०.००	८१०.००					
۷.	उत्पन्न प्रतिभाग – (मूळ, सौमिकृत व वार्षिकीकरण नाही) (रु.)	०.१७	0.00	0.78	०.१८	٥.४९	१.०६	०.१३	(०.०६)	0.23	٥.٥٤	0.83	٥.९८					

१. सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर् रिक्वायर्सेट्स) रेग्युलेशन् २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली ३० सप्टेंबर, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिता वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. उपरोक्त वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्यm www.bseindia.com आणि कंपनीच्या www.hathwaybhawani.com वेबसाईटवर उपलब्ध आहे २. वरील निष्कर्षाचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि १५ ऑक्टोबर, २०२२ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या समेत मान्य करण्यात आले. हॅथवे भवानी के

हॅथवे भवानी केबलटेल ॲण्ड डाटाकॉम लिमिटेडकरिता

वतन पठाण

संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी डीआयएन:०७४६८२१४

दिनाकः १५ ऑक्टोबर, २०२२

प्रक्रिया सुरू करू आणि सदर फ्लॅट हे स्पष्ट व बाजारभाव योग्य अधिकार असल्याचे विचारात घेतले जाईल. **अंड. सुवर्णा शाम शिं**वे पत्ता: फ्लॅट क्र.४०२, इमारत क्र.२२, टागोर नगर, विक्रोळी पुर्व, मुंबई-४०००८३.